

# प्रसिद्धी विभाग

शैक्षणिक वर्ष २०१६ - १७

साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमाला

**सकाळ**

पुणे, दि. २७ जानेवारी २०१६

३

## जीवनात आयुर्वेदाचा संस्कार आवश्यक

आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांचे प्रतिपादन; बुट्टे-पाटील स्मृती व्याख्यानमाला



**राजगुरुनगर, ता. २७ :** पुणे येथील वैदिक विज्ञान पालासत राहते. तर वैश्विक बाजारीत पाहिले. शरीररक्षेचे विकार संस्कार झाले नाही तर पांढरी व्यक्ती निर्माण होण्यात येते. म्हणून प्रायेण व्यक्तींचा जीवनात आयुर्वेदाचा संस्कार आवश्यक असल्याचे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी केले.

वेधीत हलाय राजगुरु महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टे-पाटील स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मुकुटाना 'आयुर्वेद, संस्कार आरोग्याचा' या विषयावर ते बोलत होते. आयुर्वेदचे विकारावर्धित

याचे मातृसुतें असेल. आरोग्य आत्मगमे टाकल्या, प्रेमभाव आणि श्रद्धा यांचे बीज आहे. त्याच्याने वागले नाही तर ते बीज मारे, असे त्यांनी सांगितले.

विज्ञान सुरु पुढे गेले. पण, विज्ञानात ज्ञान अद्याप सापडत नाही, असे मातृसुतें ते म्हणाले. "आयुर्वेदाच्या इन्फ्लेमेटिव्ह ने बळ ते अजिह आहे. प्रश्न, तेच अजिह शरीर बाळगून मिळवत असूनच बनले पाहिजे. अंधांधार अन्ध हा पहिला संस्कार आहे. ज्ञानदान सर्वांस घेणे सार आहे. आरोग्याचा ज्ञान एक ज्ञानच आहे. त्यातूनच पहिले, निरोग्य प्राचलिकता झाले पाहिजे. दोषेची योग्यता झाली पाहिजे. मरणाचा बीजसुत अंधार बातून टाकता पाहिजे."

बालाजी हा उत्तम व्याख्यान असे. त्याने स्मृती बालाजी, आयुर्वेदाची होणे. त्याच्या पूर्णसंस्कार बनले अधिक फायदेदार ठरते. संस्कार हाचच बुट्टेपाटील अंधकाराने अंधात बनले आहेत. मग सार नसायामुळे १० टक्के लोकच पचन उत्तम होत नाही, पणचु पाणी पिणे, पचामुत घट्टेच प्रारंभ करणे यामुळे आरोग्य वाढते राहते, असे त्यांनी सांगितले.

सुसंस्काराने डॉ. संजय शिंदे यांनी केले. 'तु' एवढ्याच परिचय डॉ. श्री. डॉ. अतुने यांनी करून दिले. आचार यत्ने सुखे घेते मानते.

**प्रभात** पुणे, शनिवार, दि. २८ जानेवारी २०१६

05

## निरोगी जीवनासाठी आयुर्वेदिक पद्धती अंगिकारा

बालाजी तांबे : साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत मार्गदर्शन

**राजगुरुनगर, दि. २७ (प्रतिनिधी)** - कोरान्पाठी चवोनटोरीत व्यक्तींच्या जीवनात आयुर्वेदाचा संस्कार आवश्यक असून शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी जीवन जाल्यासाठी आयुर्वेदिक-योगसूत्राद्वारे अंगिकारासाठी राजगुरुनगरचे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांनी राजगुरुनगर येथे केले.

वेधीत हलाय राजगुरु महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मुकुटाना 'आयुर्वेद संस्कार आरोग्याचा' या विषयावर बोलत होते. या प्रसंगी सैलका बुट्टेपाटील, खेड शासुका निरोग्य प्रसासक मंडळाचे अध्यक्ष अ. देवीश बुट्टेपाटील, त्यांच्याच नात्यातून टाकळकर, संचालक बाळासाहेब साहेबराव, मुनील शिंदे, अश्विनी मोघरी, सुधास टाकळकर, अंकुश कोळेकर, मुनील साहेब, अ. देवीश बुट्टेपाटील, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. पी. जाधव, उपपक्ष केदार सायान, परमेश्वर डॉ. जी. गणेशबाबू,



**राजगुरुनगर** वेधीत हलाय राजगुरु महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत उपस्थित शीलार्थी.

एकटक चालणे, पंचमूत दारोच प्रारंभ करणे, न्याहारीचा गरम पदार्थ असतोच, उभे राहून जेवण करू नये अशाची पाणी पिऊ नये, बाहेरचे सल्लागारीत पदार्थ खाल्ले नसेल, रात्री झोपण्यास संस्काराचा श्लोक म्हणताना तसेच नकात टोच बंधूत टाकणे अशा सूचना त्यांनी केल्या ज्या मुलींचा मासिक चर्च व्यवस्थित युक्त आहे त्यांचे आयुष्य सुंदर व शरीरमोडब इतम राहते. शाळा महाविद्यालयातील स्वच्छतागृहे ही देखभालसाठी स्वच्छ असावी. कठोर त्याचा आरोग्याचा वेद परिणाम होत असतो. या प्रसंगी त्यांनी दुही, स्मृती, ऐकणे, माझलाय, मुहूर्तेदुखी, केसगळती वारंघटनेत कळी करतुनी आयुर्वेदिक उपाय सांगितले. आरुचे विद्यापीठ हे उद्याने जबाबदार शारीरिक असून ते पेश असलेने निरोग्य त्यांचा मनाजत शारीरिकतात वाढ करत आले पाहिजे असे अनेक त्यांनी व्यक्त केले. सुसंस्काराने डॉ. संजय शिंदे यांनी केले तर पाठ्यापार परिचय डॉ. पी. टी. अतुने यांनी केला. पु. खेडेश सुको घने आचार यत्ने.

आरोग्य आणि योद्धा पंढरने विद्यापीठ उपस्थित होते. डॉ. तांबे म्हणाले, आयुर्वेदात संस्काराचे महत्त्व सांगितले असून त्यामध्ये साधनाची यत्नी स्मृती चालास राहिल्यात घटत होते. १२ ते २५ वर्षांपर्यंत हा जडपणहारीच्या दुष्टीने महालाचा असून त्यात केलेल्या लक्षणे वरच नसून मातृसाथे पुढील आयुष्य बाळगणे सात असावे. त्यासाठी आरोग्य चालास व असाय वैश्विक जगातला हाय. काय आरोग्य किती अजिह शरीररक्षे

त्यातून आरोग्य शरीररक्षे किती शरीर मिळते हे मातृसाथे असते. आरोग्या वैश्विक असुध्यात मुज, बायने जसा अनेक संस्कारांचे साम्यकिरीकरण झाल्याने आरोग्याकडे दुर्लभ झाले आहे. विद्याभ्यास मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मुलींनी जाई, बद्दील व सुसंस्कार अन्ध बळग्याला हाय. चाचरीकरच दारोच निरामित चालणे, सुसंस्कार घालणे, पातु पाणी पिणे, ५ मिनिट सिंजनी हातुत

## 'आयुर्वेदिक जीवनपद्धती अंगिकारण्याची गरज' : डॉ. बालाजी तांबे

राजमुहुरनगर, (किरण खडे) : कोरल्याची वयोगटातील व्यक्तीच्या जीवनात आयुर्वेदाचा संस्कार आवश्यक असून शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदिक जीवनपद्धती अंगिकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांनी केले. येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुफताना 'आयुर्वेद संस्कार आरोग्याचा' या विषयावर झालेले होते. याप्रसंगी डॉ. बालाजी तांबे यांनी, डॉ. राजगुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र बुट्टेपाटील, उपप्राध्यापक मानसाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडेभार, सुशील शिंगवी, अश्विनीसाई मोरार, सुभाष टाकळकर, अंकुश कोळेकर, सुरेशीशर खांडे, अॅड. राजगुरु बुट्टेपाटील, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. एच. पी. जाधव, प्रबंधक कैलास पाचारणे, पर्यवेक्षक जी. जी. शारदाबाई, रामस्य आणि मोक्षदा संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. बालाजी तांबे यांनी पुढीलप्रमाणे केली, आयुर्वेदात संस्कारांचे महत्त्व सांगितले असून त्यामध्ये माणसाची बुद्धी



स्मृती चांगली राहण्यास मदत होई. १२ ते २५ वयोगट हा जडपणघडणीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून त्यात केलेल्या तपश्चर्यांमार्फत मानसाचे पुढील आयुष्य बांधले जाते असे त्यातली आपले सांगून व आहार नैसर्गिक असायला हवा. कारण आपण किती अन्न खातो यापेक्षा त्यातून आपल्या शरीराला किती शक्ती मिळते हे महत्त्वाचे असते. आपल्या वैयक्तिक आयुष्यात मूत्र, बारले अशा अनेक संस्कारांचे सामाजिकीकरण झाल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की मुलांनी आई, वडील व गुरुभट्टेना आदर दाखवायला हवा. प्राबरीकरण दररोज

निघडित घालणे, सूर्यनमस्कार घालणे, भरपूर पाणी पिणे, ५ मिनीट निरोजप लावून एकाटक घालणे, पंचानुत दररोज घालून घ्याव्यात असा पदार्थ असावेत, उभे राहून जेवण करू नये अथवा पाणी पिऊ नये, बाहेरचे रस्त्यावरील पदार्थ खाऊ नयेत, रात्री झोपताना संस्काराचा स्त्रोक म्हणवा तसेच नाकात दोन टोच तूप टाकावे अशा सूचना त्यांनी केल्या. ज्या मुलांचा मासिक धर्म व्यवस्थित सुरू आहे त्यांचे आयुष्य सुंदर व हरीरशीलपणे उत्तम राहाते, असे ते म्हणाले. आज महविद्यालयातील स्वच्छतागृहे ही देवमंदिरासारखी स्वच्छ असावी. कारण त्याचा आरोग्यावर घेत परिणाम होत असतो. या प्रसंगी त्यांनी दूरी, स्मृती, ऐकणे, पडणाने, मुकुटदुखी, केसगळती यांसारख्या काही प्रमुख आयुर्वेदिक उपाय सांगितले. आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक असून ते घेत असलेले शिक्षण त्यांना समाजात प्रत्यक्षिकांसह सादर करावे असे पाहिले अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय सिंदे यांनी केले तर वाहण्याचा परिचय डॉ. बी. डी. अनुराग यांनी केला व आचार्य यशोधर सुंदरे यांनी मार्गदर्शन केले.

३ ते ९ फेब्रुवारी २०१७/४

## खेड लाइम्स

# आयुर्वेदिक जीवनपद्धती अंगिकावी- तांबे

साहेबराव बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमाला : दैनंदिन जीवन जगण्याचा अर्थ सांगितला

राजमुहुरनगर, (प्रतिनिधी) - कोरल्याची वयोगटातील व्यक्तीच्या जीवनात आयुर्वेदाचा संस्कार आवश्यक असून, शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदिक जीवनपद्धती अंगिकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांनी केले. ये हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुफताना 'आयुर्वेद संस्कार आरोग्याचा' या विषयावर झालेले होते. या वेळी साहेबराव बुट्टे पाटील, डॉ. राजगुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र बुट्टेपाटील, उपप्राध्यापक मानसाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडेभार, सुशील शिंगवी, अश्विनीसाई मोरार,



सुभाष टाकळकर, अंकुश कोळेकर, सुरेशीशर खांडे, अॅड. राजगुरु बुट्टे पाटील, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. एच. पी. जाधव, प्रबंधक कैलास पाचारणे, पर्यवेक्षक जी. जी. शारदाबाई, रामस्य आणि मोक्षदा संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी साहेबराव डॉ. बालाजी तांबे पुढीलप्रमाणे केली, आयुर्वेदात संस्कारांचे महत्त्व आहे.

### बालाजी तांबे यांची गुरुकिल्ली...

साहेबरावच दररोज निघडित घालणे, सूर्यनमस्कार घालणे, भरपूर पाणी पिणे, ५ मिनीट निरोजप लावून एकाटक घालणे, पंचानुत दररोज घालून घ्याव्यात असा पदार्थ असावेत, उभे राहून जेवण करू नये अथवा पाणी पिऊ नये, बाहेरचे रस्त्यावरील पदार्थ खाऊ नयेत, रात्री झोपताना संस्काराचा स्त्रोक म्हणवा तसेच नाकात दोन टोच तूप टाकावे अशा सूचना त्यांनी केल्या.

वैयक्तिक आयुष्यात मूत्र, बारले अशा अनेक संस्कारांचे सामाजिकीकरण झाल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की मुलांनी आई, वडील व गुरुभट्टेना आदर दाखवायला हवा. प्राबरीकरण दररोज निघडित घालणे, सूर्यनमस्कार घालणे, भरपूर पाणी पिणे, ५ मिनीट निरोजप लावून एकाटक घालणे, पडणाने, मुकुटदुखी, केसगळती यांसारख्या काही प्रमुख आयुर्वेदिक उपाय सांगितले. आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक असून ते घेत असलेले शिक्षण त्यांना समाजात प्रत्यक्षिकांसह सादर करावे असे पाहिले अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सूत्रसंचालन डॉ. संजय सिंदे यांनी केले. परिचय डॉ. बी. डी. अनुराग यांनी केला व आचार्य यशोधर सुंदरे यांनी मार्गदर्शन केले.

